

"क" वर्ग दराने घरमाडे भत्ता अनुद्देश्य  
असणा-या इहरांच्या/गावांच्या  
यादीत सुधारणा.

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग,  
शृंखलीपत्र क्रमांक धारा-१०२०/प्र. क्र. २३४/तेवा-५,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ जानेवारी १९९१.

प्रकार :- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेळुर-१२८७/६४३/तेवा-१०,  
दिनांक २५ एप्रिल १९८८.

शृंखलीपत्र :- उपरोक्तलिखित शासन निर्णय, दिनांक २५ एप्रिल १९८८ च्या  
जोडपत्र १-व मधील रक्काना क्रमांक २ मधील "क" वर्गांच्या इहरांच्या यादीमध्ये  
"नंदुरवार" नंतर व "पंढरपूर"च्या पूर्वी "परवी" या इहराच्या क्रमांका करण्यात  
यावा.

हे आदेश, दिनांक १ जानेवारी १९९१ पासून अंगलात आले असे समजण्यात  
यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ती. मंगला मं. लोरगांवकर,  
उप तंत्रिक, वित्त विभाग.

गाम्य-टोटा-विवि-स्व-१०२०/२०००-१०-१-९१]

महालेपाराल-१ (लेका व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.  
 महालेपाराल-२ (लेका व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नाशिक.  
 महालेपाराल-३ (लेकारीका), महाराष्ट्र, मुंबई.  
 महालेपाराल-४ (लेकारीका), महाराष्ट्र, नाशिक.  
 अधिकारी व लेका अधिकारी, मुंबई.  
 निवासी लेकापरीका अधिकारी, मुंबई.  
 राज्यपालांचे सचिव,  
 मुख्य अधिकारी सचिव,  
 सर्वे मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीकृत सहायक.  
 मंत्रालयीन सर्वे विभाग.  
 सर्वे विभागीय आयुक्त.  
 मंत्रालयाच्या सर्वे विभागांकालीन विभाग प्रभुत्व व कावळीप्रभुत्व.  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शासा), मुंबई.  
 \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शासा), मुंबई  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.  
 \*सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवाकाम, मुंबई.  
 \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कावळीप्रभुत्व, मुंबई.  
 \*सहसंचालक, बांगल हिंदिया इंस्टिट्यूट लोक लोक विद्यालय-गव्हर्नरेट, मुंबई.  
 शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
 आम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
 नगर विकास विभाग, घोली-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
 कृषि व सहकार विभाग (२० प्रती).  
 आदिवासी विकास विभाग (२० प्रती).  
 सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (अय्य विभाग), घोली क्र. २६१, मार्डी लोक, नवी मुंबई.  
 संचालक, लेका व कोणारक, मुंबई.  
 मुख्य लेका परीक्षक, स्थानिक निधी हिंदू, मुंबई.  
 उप मुख्य लेका परीक्षक, स्थानिक निधी हिंदू/पुणे/नाशिक/  
 बोरगावाद/तांशिक/भरपावती.  
 जिल्हा लेकापरीका अधिकारी, स्थानिक निधी हिंदू, महाराष्ट्र फूले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.  
 जिल्हा लेकापरीका अधिकारी, स्थानिक निधी हिंदू, कोण कृषि विद्यापीठ, दायांली, जिल्हा रत्नागिरी.  
 जनगांरक अधिकारी, मंत्रालय, मुंबई.  
 सर्वे जिल्हा परिषदांचे मुख्य कायदेकारी अधिकारी.  
 सर्वे जिल्हा परिषदांचे मुख्य लेका व वित अधिकारी.  
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).  
 उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).  
 लोक संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५० प्रती).  
 क्षेत्रालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती).

संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, झारा—तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (१५० प्रती).  
 सर्वे विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).  
 सर्वे विभागीय संबंध शिक्षण उप संचालक (प्रत्येको १० प्रती).  
 सर्वे जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी.  
 आयुक्त, महाराष्ट्रांतील कायदानिका विभाग  
 लकडी (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महाराष्ट्र)। लिंकरी विभाग  
 लहडी यांती.  
 मुख्य अधिकारी, सर्वे नगरपालिका.  
 कायदेकारी अधिकारी, कंटोरमेंट बोर्ड, लालकीदिह रोड/विकासी/  
 अहमदनगर.  
 सर्वे जिल्हा कोणारक अधिकारी.  
 संचालक, आदिवासी कस्याळ, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).  
 संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती).  
 संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
 आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.  
 सर्वे विभागीय समाजकल्याण अधिकारी.  
 अपर आयुक्त, आदिवासी उपराजना, नाशिक/नाशिक.  
 सर्वे भावांजकल्याण अधिकारी, बर्न-१.  
 सर्वे आदिवासी कल्याण अधिकारी.  
 सर्वे प्रकल्प अधिकारी, एकांकिक आदिवासी विकास प्रशासन.  
 कुलसंचिव, महाराष्ट्र फूले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.  
 कुलसंचिव, भराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.  
 कुलसंचिव, पंचांदराव कृषि विद्यापीठ, भकोळा.  
 कुलसंचिव, घोण कृषि विद्यापीठ, दायोली, जिल्हा रत्नागिरी.  
 कुलसंचिव, मुंबई विद्यापीठ, पुणे.  
 कुलसंचिव, नाशिक विद्यापीठ, नाशिक.  
 कुलसंचिव, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.  
 कुलसंचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.  
 कुलसंचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती.  
 कुलसंचिव श्रीमती नाशीबाई दामोदर ठाकरसो महिला विद्यापीठ, मुंबई.  
 अधीक्षक, वेतन परक, सर्वे जिल्हे.  
 शिक्षण निरीक्षन, बुद्धमुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग).  
 सर्वे कन्याकुमारा निरीक्षका.  
 सर्वे जिल्हांचे वर्तिके वा परीक्षक (शिक्षण विभाग).  
 शिक्षण अधिकारी, १५८८८ महानगरपालिका.  
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.  
 सर्वे प्रावेशिका नवांनी, नवरात्रिका प्रशासन  
 वित विवाहानांनी वा कायदेनं.  
 निधान कार्ड, वित विभाग —संखा १०.